



February 09, 2026

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001

Scrip Code: 502865
Security ID: FORBESCO

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper Advertisement - Special window for transfer and dematerialisation of physical securities

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular dated January 30, 2026, we enclosed herewith the copy of Newspaper Advertisement published in The Financial Express (All Edition) and in Mumbai Lakshadeep (in Marathi) pertaining to the opening of special window for transfer and dematerialisation of physical securities.

This is for your information and records.

Yours faithfully,

For Forbes & Company Limited

Pritesh Jhaveri
Company Secretary and Compliance Officer
Membership No: A51446

Encl: As above

New CPI base reflects spending reality: Garg

● MoSPI secy says it's not appropriate to assess weights' effect on inflation volatility

KULDEEP SINGH
New Delhi, February 8

PUSHING BACK ON the claims that the reduced weight of food and beverages in the new consumer price index (CPI) series would diminish the headline inflation during food price spikes, Ministry of Statistics and Programme Implementation (MoSPI) Secretary Saurabh Garg has said it would not be appropriate to make such an assessment. The primary objective of the CPI base revision is to develop a robust, transparent and representative index that accurately reflects price movement across time as per household consumption behaviour, he said.

"It would not be appropriate to make an assessment regarding the impact of the revised weights on inflation volatility," the secretary said. He stressed that a lower food weight naturally means food price changes contribute less to the headline CPI movements during spikes, but this reflects updated expenditure realities.

The ministry will release the CPI data based on the new 2024 series on February 12, along with back-series data at the all-India level and a linking factor to enable seamless

comparisons and transitions between the old (2012 base) and new series. The weight of food and beverages in the new series will be 36.7%, much below the 45.86% in the current series with 2012 as the base year. The weight of food, without beverages, in the new series will be 34.77%. Economists have projected that this will reduce food-led volatility

SAURABH GARG,
SECRETARY, MoSPI

As per the new classification, the share of food and beverages, which currently stands at 36.75% for 2024 series, would have been around 42.62% for the 2012 series



in the headline inflation. The SBI Research had stated that in the months when food inflation is higher, the new CPI will be low by 20-30 basis points.

The MoSPI secretary explained that the decline to 36.75% partly results from adopting the international Classification of Individual Consumption According to Purpose (COICOP) 2018 framework, which features 12 divisions instead of the previous six broad categories. Certain expenditure items previously grouped under food and beverages now reclassified under categories such as "restaurants and services", leading to a redistribution of weights across divisions. If the old classification was retained for comparison, the food and beverages share would fall only to around 40.10% (from 45.86%). "As per the new classification, the share of food and beverages, which currently stands at 36.75% for 2024 series, would have been around 42.62% for the 2012 series," Garg said.

The shift also captures real changes in household spending patterns from the latest Household Consumption Expenditure Survey (HCES 2023-24), including higher outlays on housing (now including rural housing), services, and transport, the secretary said. These updates, aligned with global standards, aim to make the index more representative rather than to understate pressures from food costs.

GST eating into cab drivers' net earnings: IMAI

APPLYING GOODS AND services tax (GST) on every ride booked through online platforms is reducing the take-home income of driver partners, and there is a need to re-look at its applicability to cab booking services, the internet platforms' industry body IMAI said in a letter to the government.

The Internet and Mobile Association of India (IAMAI), which represents online firms, like Rapido, Uber, and Ola, in a letter to the Finance Ministry last month, said that the issue not only impacts private online aggregators but also government-supported digital mobility platforms like Bharat Taxi.

Under the current structure, 5% GST is applied on every ride billed through digital platforms, and there is a direct and disproportionate impact on driver earnings and the affordability of these services by consumers, the industry body said. "We request the GST Council and the Finance Ministry to re-examine the applicability of Section 9(5) and structure of GST on app-based mobility services with a view to exempting SaaS models from its ambit," IMAI said.

The section cited by IMAI on GST structure states that "electronic commerce operator (ECO) is required to pay tax on supply of services such as passenger transport service, accommodation services, housekeeping services & restaurant services, if such services are supplied through ECO". IMAI said under the SaaS-based technology model, the aggregator is not involved in fare collection, as the payments are settled directly between the driver and the passenger, resulting in an inherent impossibility for the aggregator to discharge GST at 5% on the ride value. —PTI


Shah calls for end to communism

UNION HOME MINISTER Amit Shah on Sunday said the country needs to get rid of the "destructive" communist ideology at the earliest and appealed to Naxalites to lay down their arms, assuring them a red carpet from the

government. "Wherever communists remained in power, they could not bring development. Communism is an ideology indicative of destruction, and the country is required to get rid of it immediately," he said. —PTI

 Chandigarh Power <small>Distribution Limited</small>	Chandigarh Power Distribution Limited, Chandigarh SCO 33-35, 4th Floor, Sector 34-A, Chandigarh - 160022, India CIN: U31200UP1992PLC014506		
TENDER NOTICE			Date: 09.02.2026
Bids are invited from the eligible bidders for the following tenders			
Tender Enquiry No.	Tender Description	EMD (in Lakhs)	Due Date & Time of Bid Submission
CPDL/FY25-26/Bill Print/024	Rate Contract of 3 years for Bill Printing at CPDL, Chandigarh	1.0	02.03.2026, up to 18:00 Hr
Tender fee of individual Tender Document Rs 1180/- (Incl. GST)			
For tender details and further amendment/corrigendum, please visit our website www.chandigarhpowers.com →Tenders			
DGM (CMM)			

TRANSCHEM LIMITED						
CIN:L66120MH1976PLC019327						
Registered Office: 111, Maker Chambers IV, 11th Floor, Nariman Point, Mumbai - 400 021						
Tel: +91 (22) 4334 7000 Fax: +91 (22) 4334 7002 Website: www.transchem.net Email: secretary@transchem.net						
Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December 2025						
(₹. in Lakhs, unless otherwise stated)						
Sr No.	PARTICULARS	Quarter Ended			Nine Months Ended	
		31 Dec 2025 (Unaudited)	30 Sep 2025 (Unaudited)	31 Dec 2024 (Unaudited)	31 Dec 2025 (Unaudited)	31 Dec 2024 (Unaudited)
1	Total Income (Net)	224.78	167.62	239.96	555.98	717.68
2	Net Profit / (Loss) for the period/year (before tax and exceptional items)	93.82	93.14	185.45	322.06	598.47
3	Net Profit / (Loss) for the period/year (before tax after exceptional items)	93.82	93.14	185.45	322.06	598.47
4	Net Profit / (Loss) for the period/year (after tax and exceptional items)	52.94	67.92	138.94	220.19	449.61
5	Total Comprehensive Income/Loss for the period/year (Comprising profit for the period after tax and other comprehensive income/loss after tax)	51.70	68.47	133.66	219.53	299.14
6	Paid up Equity Share Capital (Face value ₹10/- per share)	1,224.00	1,224.00	1,224.00	1,224.00	1,224.00
7	Other Equity (as per last audited balance sheet)	NA	NA	NA	NA	NA
8	Earning per share (EPS) Face Value of ₹10/- each (not annualised for the quarters)	0.43	0.56	1.13	1.80	3.67
	(i) Basic EPS (in ₹)	0.43	0.56	1.13	1.80	3.67
	(ii) Diluted EPS (in ₹)	0.43	0.56	1.13	1.80	3.67
Note:						
1) The Unaudited Financial Results of Transchem Limited ('the Company') for the quarter and nine months ended 31st December 2025 have been reviewed by the Audit Committee and subsequently approved and taken on record by the Board of Directors in their respective meetings held on 07th February 2026.						
2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter and nine months ended 31st December 2025, filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results for the quarter and nine months ended 31st December 2025 are available on Stock Exchange website viz. www.bseindia.com and Company's website www.transchem.net .						
3) The shareholders of the Company, at the Extraordinary General Meeting held on 20th December 2025, approved the issuance of up to 6,15,00,000 (Six Crores Fifteen Lakhs) warrants on a preferential basis, at an issue price of ₹ 75 (Rupees Seventy-five only) per warrant, in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018. The Company has made an application to BSE Limited for obtaining in-principle approval for the proposed allotment of the warrants. The said approval is awaited as on the date. As at 31st December 2025, no warrants have been allotted and, accordingly, there is no impact of the proposed issue of warrants on the financial results of the Company for the quarter and nine months ended 31st December 2025.						
4) The Government of India has consolidated 29 existing labour legislations into a unified framework comprising four labour codes (the new labour codes) on 21st November 2025. Accordingly, the Company has assessed the impact of these changes and, based on certain estimates no material impact has been noticed under employee benefit expenses in the unaudited financial results for the quarter and nine months ended on 31st December 2025, considering information available. The Company continues to monitor the finalization of the Central and State rules and clarifications issued by the Government on the new labour codes and will recognize the impact of changes in the estimates in that period, as needed.						
5) The Unaudited Financial Results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards ("Ind-AS") as prescribed under section 133 of the Companies Act 2013, as amended, read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended.						
6) The previous periods/year's numbers have been regrouped / rearranged wherever necessary to confirm the current period/year's presentation.						
For Transchem Limited Sd/- Mahesh Suresh Rananavare Whole Time Director DIN:08296631						

SRM ENERGY LIMITED										
("SRM"/"TARGET COMPANY"/"TC")										
Registered Office: Room No. 2, Ground Floor, 1A, Mall Road, Shanti Kunj, Vasant Kunj, New Delhi 110070, India										
Phone No.: + 91 11 45768283 CIN: L17100DL1985PLC0303047										
Email: info@srmenery.in Website: www.srmenery.in										
Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") on the Open Offer to the Shareholders of SRM Energy Limited ("SRM" or the "Target Company") under regulation 26 (7) of the SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto ("SEBI (SAST) Regulations").										
Topic	Particular									
Date	February 04, 2026									
Name of the Target Company	SRM Energy Limited									
Details of the Offer pertaining to Target Company	Open Offer for acquisition of up to 23,55,600 (Twenty Three Lakhs Fifty Five Thousand Six Hundred) Equity Shares, representing 26.00% (Twenty-Six Percent) of the Voting Share Capital of SRM Energy Limited ("SRM" or "Target Company"), at an offer price of Rs 04.00/- (Rupees Four Only) ("Offer Price") by the Acquirers in accordance with the provisions of Regulations 3 (1) and 4 of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereto.									
Name(s) of the Acquirer and PAC with the Acquirer	Mr. Umesh Narpatchand Sanghvi (Acquirer 1) and Mrs. Sapna Sanghvi (Acquirer 2) (hereinafter referred to as "the Acquirers")									
Name of the Manager to the offer	<div>SOBHAGYACAPITALOPTIONS PRIVATE LIMITED C-7&7A, Hosiery Complex, Phase-II Extension, Noida - 201305, Uttar Pradesh Telephone: +917836066001 E-mail: cs@sobhagyacap.com Investor Grievance Email: delhi@sobhagyacap.com Contact Person: Mrs. Menka Jha / Mr. Rishabh Singhvi Website: www.sobhagyacapital.com SEBI Registration No.: MB/INM000008571</div>									
Members of the Committee of Independent Directors ("IDC")	Chairperson: Mrs. Tanu Agarwal Member: Mr. Parshant Chohan									
IDC Member's relationship with the Target Company (Director, Equity shares owned, any other contract/relationship), if any	IDC Members are the Independent Directors of the Target Company. None of them have entered into any other contract or have other relationship with the Target Company. <table><tr><th>Sr. No.</th><th>Name of IDC Member</th><th>No. of Shares Held</th></tr><tr><td>1.</td><td>Mrs. Tanu Agarwal</td><td>Nil</td></tr><tr><td>2.</td><td>Mr. Parshant Chohan</td><td>Nil</td></tr></table>	Sr. No.	Name of IDC Member	No. of Shares Held	1.	Mrs. Tanu Agarwal	Nil	2.	Mr. Parshant Chohan	Nil
Sr. No.	Name of IDC Member	No. of Shares Held								
1.	Mrs. Tanu Agarwal	Nil								
2.	Mr. Parshant Chohan	Nil								
Trading in the Equity shares/other securities of the Target Company by IDC Members	No trading has been done by the IDC Members in the equity shares / other securities of the Target Company since their appointment.									
IDC Member's relationship with the acquirers (Director, Equity shares owned, any other contract/relationship), if any.	None of the IDC Members have any relationship with the Acquirer.									
Trading in the Equity shares/other securities of the acquirers by IDC Members	Not Applicable – Acquirers are Individuals.									
Recommendation on the Open offer, as to whether the offer, is or is not, fair and reasonable	Based on the review of the Public Announcement, The Detailed Public Statement, the Draft Letter of Offer issued by the Manager of the Open Offer on behalf of the Acquirers, and after considering the financial position of the Target Company, The IDC members believe that the Open Offer is fair and reasonable.									
Summary of reasons for recommendation	<p>The IDC noted that the equity shares of the Target Company are infrequently traded on BSE and the Open Offer price of Rs. 4.00 per equity share has been determined in accordance with Reg. 8 of the SEBI (SAST) Regulations, after considering applicable valuation parameters for infrequently traded shares, including book value, comparable trading multiples and other customary valuation metrics.</p> <p>The Target Company presently has no business operations or assets and the fair value of the equity shares as opined by Fellow Chartered Accountant, Manoj Kumar Jain (Membership No.: 095531), vide certificate dated September 25, 2025 is NIL and therefore the prevailing market price does not reflect the true underlying value of the Target Company, this market price of the shares has been volatile over a period of time due to market forces.</p> <p>Further the Promoter has agreed to sell its entire 71.19% shareholding at a negotiated price of Rs. 3.88 per share, and the Open Offer price represents a premium over such negotiated price as well as over the intrinsic value of the Target Company.</p> <p>Accordingly, the Independent Directors are of the view that the Open Offer price of Rs. 04.00/- (Rupees Four only) per equity share is fair and reasonable.</p>									
Details of Independent Advisors, if any.	No Advice of the Independent Advisors has been taken into consideration by the IDC except the reference of Fair Value opinion on the share price of the Target Company given by Mr. Manoj Kumar Jain, Fellow Chartered Accountant, as specified above.									
Any other matter to be highlighted	None									
To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI (SAST) Regulations.										
Capitalized terms used in this announcement, but not defined, shall have the same meaning assigned to them in the PA, DPS and LOF.										
For SRM Energy Limited Sd/- Mrs. Tanu Agarwal Chairperson - Committee of Independent Directors										
Place: Lucknow, Uttar Pradesh Date: 07/02/2026										

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED 31 DECEMBER 2025						
(₹ in Lakhs)						
Sr. No.	Particulars	Consolidated				
		Quarter Ended			Period ended	
		31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024
		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income From Operations	12,632.95	7,972.67	9,024.75	27,579.95	20,839.29
2	Net Profit / (Loss) Before Tax	1,266.30	588.71	904.87	2,406.26	3,243.82
3	Net Profit / (Loss) After Tax	947.52	424.23	672.87	1,801.67	2,620.70
4	Total Comprehensive Income for the Period	952.36	424.34	669.46	1,805.10	2,601.63
5	Paid-up equity share capital	1,198.58	1,198.58	1,107.58	1,198.58	1,107.58
6	Reserve & Surplus	16,827.63	15,875.27	11,260.01	16,827.63	11,260.01
7	Earnings Per Share (EPS) not annualized (FV. Rs. 2/- each)					
	Basic EPS	1.59	0.71	1.21	3.02	2.58
	Diluted EPS	1.59	0.71	1.21	3.02	2.58
See accompanying note to the Financial Results						
Note : (1) The above Unaudited Consolidated Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 07 February, 2026. The statutory auditors of the company have carried out limited review of the financial results for the quarter and period ended 31 December, 2025. (2) The Above Financial Results have been prepared in accordance with the applicable Indian Accounting Standards as prescribed u/s. 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended and other recognized accounting practices and policies to the extent applicable.						
(3) Standalone Financial Results as on 31 December 2025 are as under:						
EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED 31 DECEMBER 2025						
(₹ in Lakhs)						
Sr. No.	Particulars	Standalone				
		Quarter Ended			Period ended	
		31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024
		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income From Operations	12,632.95	7,972.67	9,024.75	27,579.95	20,839.29
2	Net Profit / (Loss) Before Tax	1,257.91	576.29	887.95	2,370.25	3,165.03
3	Net Profit / (Loss) After Tax	939.13	411.81	655.95	1,765.66	2,541.91
4	Total Comprehensive Income for the Period	943.87	412.00	652.58	1,769.08	2,523.29
(4) The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter ended 31 December 2025 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results for the quarter ended 31 December 2025 are available on the Company's website at www.captainpolyplast.com and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com . (5) Previous periods / years' figures have been re-grouped / re-classified, where necessary to make it comparable with the current period.						
Date : 07-02-2026 Place : Rajkot						
For, CAPTAIN POLYPLAST LTD Sd/- Ramesh D. Khichadia (Managing Director) (DIN - 00087859)						
CAPTAIN POLYPLAST LTD.						
e-mail : info@captainpolyplast.in web : www.captainpolyplast.com CIN NO. : L25209GJ1997PLC031985						

सोमवार, दि. ९ फेब्रुवारी, २०२६

नवी मुंबईतील अपघात चर्चेत

रायगड, दि. ८: नवी मुंबईत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अनेक गाड्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली असून त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. करावे गाव परिसरात भरधाव वेगाने धावणाऱ्या इनोव्हा कारने रस्त्यावर उभी तसेच सुरू असलेल्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गर्दीच्या वेळी घडली. भरधाव वेगातील इनोव्हा कारने अचानक नियंत्रण गमावून

एकामागोमाग अनेक वाहनांना धडक दिली. धडकेचा आवाज मोठा असल्याने आजूबाजूचे नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. काही वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत पुढील अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित वाहनाची तपासणी केली असता इनोव्हा कारवर ‘पोलीस’ अशी नेमप्लेट लावलेली आढळून आली. तसेच गाडीत एका

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे ओळखपत्र सापडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र या बाबत अधिकृत दुजोरा अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे.

या घटनेनंतर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेज, वैद्यकीय तपासणी अहवाल आणि इतर पुरावे तपासले जात असून पुढील चौकशी सुरू आहे. अधिकृत अहवालानंतर घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

भारत – ओमान सागरी संबंधांना बळकटी देत आयएनएस

सुदर्शिनीच्या पहिल्या बंदर भेट यात्रेची सांगता

नवी दिल्ली, दि. ८: भारतीय नौदलाची नौकानयन प्रशिक्षण नौका ‘आयएनएस सुदर्शिनी’ने ७ फेब्रुवारी रोजी ओमानम धील सलालाह येथे आपला पहिला बंदर भेटीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. ही भेट ‘लोकायन २६’ या नौकेच्या, वेगवेगळे महासागर पार करण्याच्या, दहा महिन्यांच्या महत्वाकांक्षी उपक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारताच्या समृद्ध सागरी वारश्याचे आणि वसुधैव कुटुंबकम या परंपरेचे जगाला दर्शन घडविणे, हा उपक्रमाचा उद्देश आहे.

या भेटीत, आयएनएस सुदर्शिनीच्या

कमांडिंग ऑफिसरनी ‘रॉयल नेव्ही ऑफ ओमान’ (आरएनओ) च्या सर्दन नेव्हल एरियाचे कमांडर कॅप्टन मोहम्मद अल घैलानी आणि रॉयल नेव्ही ऑफ ओमानच्या ‘अल मोअझर’ या जहाजाचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन मोहम्मद अल म्हारी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेचा म ाध्यमातून भारत आणि ओमान यांच्यातील ऐतिहासिक काळापासून सागरी संबंध अधोरेखित होण्यासोबतच उभय देशांच्या नौदलांदरम्यानचे मैत्रीचे पूल मजबूत झाले. व्यावसायिक मैत्रीगाठींचाच एक भाग म्हणून रॉयल नेव्ही ऑफ ओमानच्या

अधिकाऱ्यांना नौकेची सहल घडविण्यात आली.

नौकानयन प्रशिक्षण जहाज पर्यटकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले असता दोन्ही देशांमधील लोकांदरम्यानच्या उत्कृष्ट संबंधाचे म्हारी यांच्याशी चर्चा केली. शाळकरी मुलांसह ६०० हून अधिक अभ्यागतांना तीन डोलकाट्या असलेल्या जहाजाचे दर्शन घडविण्यात आले तसेच, त्यांना सागरी नौकानयनाची तपशिलवार माहिती देण्यात आली. भारताच्या कालातीत सागरी प्रवासाचा वारसा महासागरांमधून घेऊन जाणारी

टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनच्या नॅशनल प्रेसिडेंट पदी डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवड

डोंबिवली, दि. ८: टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया संस्थेतर्फे पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत फेडरेशनच्या ‘नॅशनल प्रेसिडेंट पदी’ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची अधिकृत निवड करण्यात आली. निवडीनंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधून या पदावर निवड केल्याबद्दल फेेडरेशनच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.

कल्याण लोकसभा मतदारसंघात टेनिस क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळले जाते. इथे सातत्याने मोठ्या संख्येने टुनमिंट्स आयोजित केल्या जातात आणि असंख्य

तरुण या खेळाशी जोडले गेले आहेत. याच पद्धतीने विविध जिल्ह्यांमध्ये ही टेनिस क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळले जाते. याच पार्श्वभूमीवर या खेळाला अधिक संघटित, शिस्तबद्ध आणि व्यावसायिक दिशा देण्याची गरज होती. खटवड्डच्या माध्यमातून आज एक नवी, सकारात्मक सुरुवात होत आहे.

या फेडरेशनद्वारे टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना विश्वासाई व्यासपीठ मिळणार आहे. खेळाडूंनी केवळ छंद म्हणून नव्हे, तर एक करिअर म्हणून टेनिस क्रिकेटकडे पाहावे, या उद्देशाने फेडरेशन भविष्यात काम करणार आहे.

या फेडरेशनच्या माध्यमातून देशभरातून अनेक नवे, गुणवान खेळाडू घडतील. खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, सौती आणि पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली रचना कशी उभी करता येईल, यासाठी उपाययोजना राबविण्यात येतील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या प्रवासात सर्व खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा प्रेमी यांचे सहकारी मोलाचे ठरेल, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. टेनिस फेडरेशनचे विविध राज्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य आणि विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते.

मालाडमध्ये चार बांगलादेशींना अटक

मुंबई, दि. ८: मुंबईतील मालाड पूर्वकडील कुरार येथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. ते त्यांची ओळख लपवून व्यवसाय करत होते. कुरार पोलिस स्टेशनचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

कुरार पोलिस स्टेशनचे अधिकारी रफिक मुजावर यांनी रिविवारी सांगितले की, गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाचे २ फेब्रुवारी रोजी एका बांगलादेशी नागरिकाला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने संदिग्ध विधाने करून पोलिसांना दिशाभूल केली, परंतु कठोर चौकशीनंतर त्याने कबूल केले आणि त्याच्या ओळखीम ुळे कुरारमध्ये आणखी तीन

बांगलादेशी नागरिक सापडले. त्या सर्वांना अटक करण्यात आली. त्यांची ओळख तुहिनूर जोनल सरदार (३०), मोहम्मद अब्दुल मोहिम मोहम्मद लतीफ सरदार (४२), नझरुल इस्लाम शोर अली बिर्वास (४१) आणि मोहम्मद इमामुल हक मोहम्मद तैबुर रहमान (४६) अशी झाली आहे. हे सर्वजण कुरारमध्ये व्यवसाय करत होते. तपासादरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून बांगलादेशी कागदपत्रे जप्त केली, ज्यात कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र, नागरिकत्व प्रमाणपत्र आणि बांगलादेशचे राष्ट्रीय ओळखपत्र यांचा समावेश आहे, ज्यावरून त्यांच्या परदेशी नागरिकत्वाची पुष्टी झाली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

चंद्रपूर – किनवट मार्गावर भीषण अपघात

नांदेड, दि. ८: चंद्रपूर ते किनवट या मार्गावर घोटी (ता. किनवट) परिसरात झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर बहीण-भाऊ आणि वाहनचालक असे तिघेजण गंभीर जखमी झाले. सध्या तिघांवर नागपूर येथे उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात गोकुंदा येथील नारायण सिडाम यांचे नातवंड तसेच अशोक सिडाम यांची कन्या डॉ. रत्नमाला अशोक सिडाम, त्यांचा मुलगा डॉ. कुणाल अशोक सिडाम आणि वाहनचालक अजय लदाडे हे जखमी झाले आहेत.

डॉ. कुणाल सिडाम यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी हे कुटुंबीय गडचिरोली येथे गेले होते. कार्यक्रमानंतर चंद्रपूर मार्गे किनवटकडे परतत असताना हा अपघात घडला. घोटी परिसरात अचानक वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याबाहेर जाऊन जोरात आढळली.अपघात इतका तीव्र होता की, वाहनाचे या अपघातात मोठे नुकसान झाले असून, तिघांनाही गंभीर दुखापती झाल्या.

अपघातानंतर स्थानिकींनी तातडीने मदतकार्य करत जखम णा प्रथम आदिलाबाद येथे हलवले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

हिमायतनगर तालुक्यात घाणीचे साम्राज्य

नांदेड, दि. ८: हिमायतनगर तालुक्यात घाणीचे साम्राज्य शहरातील मुख्य रस्त्यावरील नाल्यातून तुंबलेले नाल्याची घाण पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी मुळे स्थानिक नागरीक त्रस्त आहेत तर या बाबी कडे स्थानिक आमदार बाबुराव कदम यांनी लक्ष देऊन हे काम पूर्ण करावे जनतेची मागणी घाणीचे दुर्गंधी ते पाणी वाहत असल्यामुळे दिवसे दिवस डासांचे प्रमाण वाढत चालले आहे. या ठिकाणी राहणाऱ्या सर्व सामान्य नागरीकांच्या अस्वग्यास रेगारई निर्माण होत आहे.

गावातील अनेक रस्ते खोदून ठेवल्यामुळे अनेकांना जीवघेणा प्रवास करावा लागला अतिशय अशा बिकट परिस्थिती नगरपंचायत लक्ष देणार का असा सवाल सुजान नागरिकानून करण्यात येत आहे. व पाणी पाणीपुरवठा योजना कधी अंमलात येईल आणि कधी हिमायतनगर ला

डोंबिवलीमधील कोपर ते मोठावाव रस्त्यावर बसणार एल.ई.डी. दिवे

डोंबिवली, दि. ८: कल्याण डोंबिवली मरुपालिका क्षेत्रातच्या शहरांना जोडण्यासाठी आणि गतीमान प्रवास सहज व्हावा यासाठी उभारला जाणारा कल्याण सिग रस्ता प्रगतीस्थावर आहे. सिग रोड टप्पा २ अंतर्गत मोठावाव ते कोपर तसेच पूर्णपणे तयार झाला असून या रस्तावर वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. ठाणाला जाणारे प्रवासी याच रस्त्यावरून मानकोरी उड्डणपूल मार्गे ठाणे मुंबई प्रवास करीत आहेत. मात्र कोपर ते मोठावाव येथे रात्रीच्या वेळी रस्त्यावर दिवाबत्ती सुविधा नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत हेते. या समस्यांची द्वाखल घेत नगरसेवक दीपेश म्हावे व ज्येश्ठ म्हात्रे यांनी नगरसेवक पदावर येताच या म हलवण्या कामाची द्वाखल घेऊन संबंधित कोपर ते मोठावाव रस्त्यावर नवीन एल.ई.डी. दिवे बसविण्याचे विकास काम मंजून करून घेतले. या रस्त्यावर नवीन एल.ई.डी. दिवे बसवण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा रिविवारी संपन्न झाला.

जाहीर नोटीस	
<div>येथे सूचना देण्यात येते की, श्रीमती जया प्रकाश राव व श्री. प्रकाश बसणारा रस्ता हे प्लॅट नं. १३, लक्कमणा, पारसनाथ जैन मगर को. ऑप.हो. सो. लि. सी. पी. रोड, शिवसेना शाखेजवळ, भाईंदर (पुर्व), जिल्हा - ठाणे - ४०१ १०५ या सारनिकेचे मुकदमा मालक आहेत. सदर सोनपट्टीने रस्ता पुढील खालील विनिर्णयानुसार देसाई यांच्या नावे जावे जेणेकरेल्याप्रतीत केलेले शेरार सर्टिफिकेट क्र. १९ (जेमर अडवळकर १९ ते १५) रद्दवाक झाले आहे. या गहाळ झालेल्या शेअर सर्टिफिकेटबाबत श्रीमती जया प्रकाश राव व श्री. प्रकाश बसणारा राव यांनी नवघर पोलीस स्टेशन, भाईंदर, जिल्हा ठाणे येथे तक्रार नोंदवली असून, त्याचा मिश्रित रजिस्टर आयडी ३७१९/२०२६, दिनांक ०७/०२/२०२६ असा आहे. याच वेळी शासकीय संस्था, बँका, वित्तीय संस्था इत्यादींना याद्वारे विविधी करण्यात येईल की, उपरोक्त गहाळ झालेल्या शेअर सर्टिफिकेटबाबत कोणत्याही कोणत्याही ठाणे किंवा आक्षेप असल्यास, त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत याच्या अशील कडे किंवा त्याच्या जवळील म्हणून माझ्याकडे पुराव्यासह साक्ष साधना. विहित मुदतीत कोणताही आक्षेप न आल्यास, सदर शेअर सर्टिफिकेटवर कोणाचाही कोणाचाही आक्षेप किंवा दावा नाही, असे गृहीत धरले जाईल.</div>	
<div>प्रिया सिंह दिनांक: ०९/०२/२०२६</div>	<div>वकील उच्च न्यायालय शॉप नं. ५, ऑफ. फाज्जा सिनेमा, निगर शिवाजी मॉडर, एन. सी. केळकर रोड, दादर पश्चिम मुंबई - ४०००२८.</div>

जाहीर नोटीस

आमचे आशिल सो. सोनल हितेश शहा प्लॅट मालक **सदनिका कं. ६ 'बि विंग तळ मजला ओम यमुना माधव को. ऑ.हो. सो. लि., विर सावरकर रोड, डोंबिवली (पू.) ४२११२०१. ज्याचा सर्व्हे कं. ३७९, हिस्सा कं. १अ १अ १अ पट्टा, मोजे: नवागाव ता. कल्याण जि. ठाणे व ज्याचे शेअर सर्टीफिकेट नं.२८ (शेअर्स नं. २६ ते ३०) आहे** हया पुढे हयाचा उल्लेख सदरहु मिळकत असा करण्यात येईल **सो. सोनल हितेश शहा** हयाचा सदरहु मिळकत विकण्याचा मानस आहे, पण सदरहु मिळकतीचे पहिले खरेदीदार **श्री हरिश्चमण पांडे** यांनी **सह दुय्यम निबंधक कल्याण यांच्या कार्यालयात दिनांक ३०-१०-१९८७ रोजी दस्तकामांक ६९०२ नोंदवला आहे तो मुळ करारनामा गहाळ झालेले आहे व अजतागायत सदर **शुध करारनामा** सापडलेला नाही. त्या बाबतही तक्रार यामनगर पोलीस स्टेशन डोंबिवली (पुर्व) येथे दिनांक ०२-०२-२०२६ रोजी रजिस्टर नं. १२७/२०२६ अन्वये नोंदवले आहे.**

सदरहु मिळकतीतजर कोणाचाही कुठलाही तक्रार वाहितसंबंध, खेरीद, बक्षिस, लिज, वासा, अलाबदल, गणगा, दान, विव्क्षत निधी, दायित्व, कच्चा वहिदत, जप्ती आर कसलाही हक्क वा हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १५ दिवसांच्या आत आवश्यक त्या सर्व कागदपत्री पुराव्यासहीत खालील पत्त्यावर संपर्क साधून त्याबाबत खत्री पटवून घावी अन्यथा सदरहु मिळकतीवर वरील नमुद विद्यमान मालकांव्यतिरीतन इतर कोणाचाही हक्क वा हितसंबंध नाही अथवा असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे असे समजून आमचे अशिल खरेदीया पुढील व्यवहार पूर्ण करतील. ज्यानंत कोणाची कसलीही तक्रार याबाबत चालणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.यासाठीहीजाहीरनोटीसदिली.

सो. सोनल हितेश शहा द्वारा वकील शिला संतोष खोड्डे
रिज. क्र. 7776 B.A.L.L.B
गाला क्र. ०७, रामतीर्थ सोसायटी, गणेश मंदिर रोड, डोंबिवली (पू.)

दिनांक : ०९.०२.२०२६

ठिकाण : डोंबिवली

मुनगंटीवार यांचे गायत्री शक्तिपीठ परिसरातील रस्ते, पार्किंग व सौंदर्यकरणासाठी निर्देश

चंद्रपूर, दि. ८: चंद्रपूर शहराचा सुसज्ज आणि सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठ, दाताळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. शक्तिपीठ परिसराचा सर्वांगीण विकास होऊन भाविकांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी संबंधित कामांना गती देण्याचे निर्देश म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले. या पाहणीदरम्यान रस्ते, पार्किंग, सौंदर्यकरण आणि परिसर विकासाच्या विविध विकासकाम ांबाबतही त्यांनी सूचना करत विकासाची ठोस दिशे निश्चित केली.

दाताळा येथील श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण, पार्किंग व्यवस्था, मंदिर परिसराचे सौंदर्यकरण तसेच गायत्री परिवाराच्या संकल्पनेनुसार बगीचा उभारण्याचे निर्देश त्यांनी नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. विजय इंगोले यांना दिले. या कामांमुळे परिसराचा विकास होऊन भाविकांना अधिक सोयी उपलब्ध होतील, असा

PUBLIC NOTICE

My client PIYUSH KANTILAL DEDHIA, legal heir and representative of deceased KANTILAL DEDHIA has applied to DELTA TECHNICAL INTERIOR DESIGN PVT. LTD., Landlord and owner of building viz: Laxmi Villa, situate at 678, Katrak Road, Wadala, Mumbai - 400031 for transmission of tenancy rights in respect of Shop Premises No. 5, Ground Floor, in the name of PIYUSH KANTILAL DEDHIA upon death of original tenant KANTILAL DEDHIA.

If any person or party has any objections to the transmission of tenancy rights in respect of Shop Premises in the name of PIYUSH KANTILAL DEDHIA, then they shall send their objection in writing to the undersigned within fourteen days from the date of publication of this Public Notice, failing which objection to transmission of tenancy rights shall be deemed to have been waived.

Sd/-

Mr. Suresh M. Jain

Advocate for Piyush Kantilal Dedhia 14, Bagania House, First Floor, 31/33, Dr. M. B. Velkar Street, Kalbadevi Road, Mumbai - 400 002.

जाहीर सूचना
मी श्री नरेंद्र आशानंद जोबनपूर वी किरम्या नरेंद्र जोबनपूर यांचा कायदेशीर वारसावेळी एक जादे की किरम्या नरेंद्र जोबनपूर या प्लॅट नं. बी-२०१, २रा मजला, व ऑफ नं. ७, लक्कमणा, सूर्य नावक अपार्टमेंट फ्लॅज-२ को. ऑप. डी. येथेसाठी लि. दादा ठीक, लक्कपूर जंबळ्या रोड, लक्कपूर (पू), जि. ठाणे ४२११०३ या मालक शिवा. माजी पत्नी की किरम्या नरेंद्र जोबनपूर हिचे दिनांक १८.११.२०२३ रोजी वयात आले. हेवे सुरुवाताने तिने जी (१) श्री नरेंद्र आशानंद जोबनपूर (वडी), आणि (२) जी. देवमोनी यांची उत्पन्न (टोवॉल्टा) मुली, (३) श्री कल्या नरेंद्र जोबनपूर (मुलगा), आणि (४) श्री कितेय नरेंद्र जोबनपूर (मुलगा) हे की किरम्या नरेंद्र जोबनपूर यांचे कायदेशीर वारसे जाओत. या वारसेद्वारे वारसांमधील, उपरोक्त वरिष्ठतेत एक, रोक, हिस्सा आलेल्या किंवा वारसावर कोणत्याही दावा असल्यास त्यावेळी हे नोटीस आत केवळपासून १४ दिवसांच्या आत माझ्याकडे संदेश द्यावा. शिवाय मुदतीत उपरोक्त सार्विकेतील हद्द वारसात हिस्सावट कोणती नोंदकोशेत जप्त झाली तर दोन वारसांमधील की किरम्या नरेंद्र जोबनपूर यांचे उत्पन्न कायदेशीर वारस जाओत.
मी, श्री नरेंद्र आशानंद जोबनपूर
Date: 09/02/2026 मो.तां नं 96995 62288

PUBLIC NOTICE
MANI KUMAR KARANATH was sole owner of **Flat No.107 in building No.10** in the First Floor of the building known as **"B D OZONE"**, situated at Off. Western Express Highway, Next to Dahisar Check Naka, Mira Road (East), Thane-401107. **MANI KUMAR KARANATH Died On 19/01/2018**, Leaving Behind his legal heirs (1) **RATHI MANI KARANATH (Wife)**, (2) **ATHIRA SANIL (Daughter)**, and (3) **AMBILI KARANATH (Daughter)**, as the surviving legal heirs upon the demise of the aforesaid owner, my client **RATHI MANI KARANATH**, the legal heir of the deceased with the consent of the legal heir intends to inherit the 100% undivided share in the said flat held by the deceased in her name.
Any person or persons having any claim or objection for transmitting the aforesaid flat in the name of my client may lodge their respective objections **within 7 days** from the date hereof failing with, the transmission process would be completed.

Sd/-
Advocate DILIP K. PANDEY
Advocate High Court
Office: B/109, Bhaidaya Nagar, "B" Bldg., Navghar Road, Bhayander (E),Thane- 401105.
Place: Thane (Date): 09/02/2026

Public Notice
This is to inform the general public that Original Share certificate no. 14 for registered holder of 5 shares Distinctive Nos. from 166 to 170 issued in the name of Mr. C.A.D.SOUZA and Maria A. D.SOUZA a member of Utlacan Co-oprative Housing Society Limited Flat No. C-1 3rd Floor, 118 St. Anthony's Street, Vakola, Santacruz (East) Mumbai -400 055. The Share Certificate is reported as lost/misplaced. The member of the Society has applied for duplicate share certificate. The Society hereby invites claims and / or objections from general public for issuance of duplicate Share Certificate within the period of 07 (Seven) days from the publication of this notice to the Secretary of Utlacan Co-op Housing Society Limited along with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections." If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society.
For and on behalf of Utlacan Co-op Housing Society Limited Place:- Mumbai Date:- 09/02/2026.

जाहीर नोटीस

आमचे आशिल सो. सोनल हितेश शहा प्लॅट मालक **सदनििका कं. ६ 'बि विंग तळ मजला ओम यमुना माधव को. ऑ.हो. सो. लि., विर सावरकर रोड, डोंबिवली (पू.) ४२११२०१. ज्याचा सर्व्हे कं. ३७९, हिस्सा कं. १अ १अ १अ पट्टा, मोजे: नवागाव ता. कल्याण जि. ठाणे व ज्याचे शेअर सर्टीफिकेट नं.२८ (शेअर्स नं. २६ ते ३०) आहे** हया पुढे हयाचा उल्लेख सदरहु मिळकत असा करण्यात येईल **सो. सोनल हितेश शहा** हयाचा सदरहु मिळकत विकण्याचा मानस आहे, पण सदरहु मिळकतीचे पहिले खरेदीदार **श्री हरिश्चमण पांडे** यांनी **सह दुय्यम निबंधक कल्याण यांच्या कार्यालयात दिनांक ३०-१०-१९८७ रोजी दस्तकामांक ६९०२ नोंदवला आहे तो मुळ करारनामा गहाळ झालेले आहे व अजतागायत सदर **शुध करारनामा** सापडलेला नाही. त्या बाबतही तक्रार यामनगर पोलीस स्टेशन डोंबिवली (पुर्व) येथे दिनांक ०२-०२-२०२६ रोजी रजिस्टर नं. १२७/२०२६ अन्वये नोंदवले आहे.**

सदरहु मिळकतीतजर कोणाचाही कुठलाही तक्रार वाहितसंबंध, खेरीद, बक्षिस, लिज, वासा, अलाबदल, गणगा, दान, विव्क्षत निधी, दायित्व, कच्चा वहिदत, जप्ती आर कसलाही हक्क वा हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १५ दिवसांच्या आत आवश्यक त्या सर्व कागदपत्री पुराव्यासहीत खालील पत्त्यावर संपर्क साधून त्याबाबत खत्री पटवून घावी अन्यथा सदरहु मिळकतीवर वरील नमुद विद्यमान मालकांव्यतिरीतन इतर कोणाचाही हक्क वा हितसंबंध नाही अथवा असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे असे समजून आमचे अशिल खरेदीया पुढील व्यवहार पूर्ण करतील. ज्यानंत कोणाची कसलीही तक्रार याबाबत चालणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.यासाठीहीजाहीरनोटीसदिली.

सो. सोनल हितेश शहा द्वारा वकील शिला संतोष खोड्डे
रिज. क्र. 7776 B.A.L.L.B
गाला क्र. ०७, रामतीर्थ सोसायटी, गणेश मंदिर रोड, डोंबिवली (पू.)

PUBLIC NOTICE

My client PIYUSH KANTILAL DEDHIA, legal heir and representative of deceased KANTILAL DEDHIA has applied to DELTA TECHNICAL INTERIOR DESIGN PVT. LTD., Landlord and owner of building viz: Laxmi Villa, situate at 678, Katrak Road, Wadala, Mumbai - 400031 for transmission of tenancy rights in respect of Shop Premises No. 5, Ground Floor, in the name of PIYUSH KANTILAL DEDHIA upon death of original tenant KANTILAL DEDHIA.

If any person or party has any objections to the transmission of tenancy rights in respect of Shop Premises in the name of PIYUSH KANTILAL DEDHIA, then they shall send their objection in writing to the undersigned within fourteen days from the date of publication of this Public Notice, failing which objection to transmission of tenancy rights shall be deemed to have been waived.

Sd/-

Mr. Suresh M. Jain

Advocate for Piyush Kantilal Dedhia 14, Bagania House, First Floor, 31/33, Dr. M. B. Velkar Street, Kalbadevi Road, Mumbai - 400 002.

जाहीर सूचना
मी श्री नरेंद्र आशानंद जोबनपूर वी किरम्या नरेंद्र जोबनपूर यांचा कायदेशीर वारसावेळी एक जादे की किरम्या नरेंद्र जोबनपूर या प्लॅट नं. बी-२०१, २रा मजला, व ऑफ नं. ७, लक्कमणा, सूर्य नावक अपार्टमेंट फ्लॅज-२ को. ऑप. डी. येथेसाठी लि. दादा ठीक, लक्कपूर जंबळ्या रोड, लक्कपूर (पू), जि. ठाणे ४२११०३ या मालक शिवा. माजी पत्नी की किरम्या नरेंद्र जोबनपूर हिचे दिनांक १८.११.२०२३ रोजी वयात आले. हेवे सुरुवाताने तिने जी (१) श्री नरेंद्र आशानंद जोबनपूर (वडी), आणि (२) जी. देवमोनी यांची उत्पन्न (टोवॉल्टा) मुली, (३) श्री कल्या नरेंद्र जोबनपूर (मुलगा), आणि (४) श्री कितेय नरेंद्र जोबनपूर (मुलगा) हे की किरम्या नरेंद्र जोबनपूर यांचे कायदेशीर वारसे जाओत. या वारसेद्वारे वारसांमधील, उपरोक्त वरिष्ठतेत एक, रोक, हिस्सा आलेल्या किंवा वारसावर कोणत्याही दावा असल्यास त्यावेळी हे नोटीस आत केवळपासून १४ दिवसांच्या आत माझ्याकडे संदेश द्यावा. शिवाय मुदतीत उपरोक्त सार्विकेतील हद्द वारसात हिस्सावट कोणती नोंदकोशेत जप्त झाली तर दोन वारसांमधील की किरम्या नरेंद्र जोबनपूर यांचे उत्पन्न कायदेशीर वारस जाओत.
मी, श्री नरेंद्र आशानंद जोबनपूर
Date: 09/02/2026 मो.तां नं 96995 62288

PUBLIC NOTICE
MANI KUMAR KARANATH was sole owner of **Flat No.107 in building No.10** in the First Floor of the building known as **"B D OZONE"**, situated at Off. Western Express Highway, Next to Dahisar Check Naka, Mira Road (East), Thane-401107. **MANI KUMAR KARANATH Died On 19/01/2018**, Leaving Behind his legal heirs (1) **RATHI MANI KARANATH (Wife)**, (2) **ATHIRA SANIL (Daughter)**, and (3) **AMBILI KARANATH (Daughter)**, as the surviving legal heirs upon the demise of the aforesaid owner, my client **RATHI MANI KARANATH**, the legal heir of the deceased with the consent of the legal heir intends to inherit the 100% undivided share in the said flat held by the deceased in her name.
Any person or persons having any claim or objection for transmitting the aforesaid flat in the name of my client may lodge their respective objections **within 7 days** from the date hereof failing with, the transmission process would be completed.

Sd/-
Advocate DILIP K. PANDEY
Advocate High Court
Office: B/109, Bhaidaya Nagar, "B" Bldg., Navghar Road, Bhayander (E),Thane- 401105.
Place: Thane (Date): 09/02/2026

विश्वास त्यांनी व्यक्त केला.